

Bharat Chandak

SATYA ELECTRICALS















Tapadia Market, Chain Sukh Road, Latur-413512
Ph : (O) 243678, 244458, 250776, (R) 242018
Email: satyaelectricals@rediffmail.com

लातूर वर्ष ४ थे अंक १८ वा शनिवार दि. १५ जून २०२४ पृष्ठ ४

स्वागत मूल्य २ रु.

अजित पवारांच्या अडचणीत वाढ

प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान

मुंबई : पंढरपूरकडे निघणा-या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. वारकरी समाजाचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आज शिंदे यांनी हे आश्वासन दिले. दौंड येथील प्रस्तावित कतलखान्यास परवानगी दिली जाणार नाही असा शब्दही शिंदे यांनी वारकरी समुदायासमवेत झालेल्या बैठकीत दिला आहे. आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सहाय्यी अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीत वारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. वातवर्षप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी 'स्वच्छ वारी निर्मल वारी' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर, तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कतलखाना रद्द करण्याचा निर्णय दौंड येथील कतलखाना रद्द करण्यासाठी बंडातात्या कराडकर हे आंदोलनाच्या पवित्र्यात होते. या कतलखान्यामुळे भीमा आणि इंद्रावणी नदी अपवित्र होईल असे वारक-यांचे म्हणणे होते. त्यामुळे वारक-यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन शासनाने हा कतलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पुणे : प्रतिनिधी कोटवर्धीच्या शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी विशेष सत्र न्या. राहुल रोडके यांनी अर्जदारांना निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला असून २९ जूनला पुढील सुनावणी होणार आहे. शिखर बँकने २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले होते. राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही सर्व कर्जे बुडीत निघाली. याप्रकरणी

शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीसंबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले होते.



लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि

माणिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी (ता. १३) विशेष सत्र न्या. राहुल रोडके यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. त्यानुसार न्यायालयाने अर्जदारांना वेळ देत २९ जूनला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २९ जूनला कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विकास कामासाठी अडीच कोटी मंजूर

क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नाला यश

लातूर : - रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विविध विकास कामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्यातील महायुती शासनाच्या क्रीडा विभागाने २ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने खेळाडू सह क्रीडा प्रेमी नागरिकांच्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही सर्व कर्जे बुडीत निघाली. याप्रकरणी

रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुल विकसित व्हावे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपाचे नेते तथा रेणापूर क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे युवक व क्रीडा मंत्री मा. संजयजी बनसोडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल २ कोटी ४५ लाख ३७ हजार रुपयांचा निधी राज्याच्या क्रीडा विभागाने नुकताच मंजूर केला आहे. मागील काळात या क्रीडा संकुलाच्या मैदान विकासासाठी शासनाकडून ९३ लाख रुपयांची मंजुरी मिळाली होती त्यातून धावनपथ, आ. रमेशआप्पा कराड यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.



आ. रमेशआप्पा कराड यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रगती पथावर आहे. नव्याने मंजूर झालेल्या २ कोटी ४५ लाख रुपये निधीतून बॅडमिंटन हॉल, २०० मीटर धावनपथ, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान विकसित करण्याबरोबरच ऑफिस, स्टोर रूम आदी कामे केली जाणार आहेत. रेणापूर तालुका क्रीडा संकुलनासाठी आतापर्यंत एकूण ३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देऊन

बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा

सोलापूर : सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.



कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह सात रस्ता, चाटी गल्ली आणि मजरेवाडी या चार शाखांमध्ये गेल्या १ फेब्रुवारी ते २८ मे या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार बालाजी शहापूरवाड (वय ४४) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित सोनारासह इतर तेराजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनील नारायण वेदपाठक या सोनारासह जावेद वजीर शेख, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक संसंधी, जुबेर जहांगीर मुल्ला, मुजंग सुनील शेळके, जयवंत पुडलिक देळके, जैनादीन

शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण आणि उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे (सर्व रा. सोलापूर) अशी या गुन्हात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील सुनील वेदपाठक सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या चार शाखांसाठी मानधन तत्वावर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते. सोने तारण कर्जावरील सोन्याची शुद्धता तपासणे, वजन करणे, त्याबाबत बँकेकडील पासवर्डचा फॉर्म स्वहस्ताक्षरित प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविण्यात आल्या होत्या. परंतु सुनील वेदपाठक याने संबंधित इतरांशी संगमनत करून बँकेच्या चारही शाखांमध्ये २२५५ ग्रॅम बनावट सोने खरे आणि शुद्ध असल्याचे प्रमाणित करून एकूण ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'आयटी'चे १० हजार फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतिक्षेत!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील आयटी क्षेत्र हे सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. परंतु फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की फ्रेशर्सना कॅम्पस प्लेसमेंट किंवा इतर पद्धतींद्वारे नियुक्त केले गेले होते परंतु ते अद्याप कंपनीत रुजू झाले नाहीत. रुजू होण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त उशीर होत आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातील किमान १०,००० फ्रेशर्सना नोकरीची ऑफर देण्यात आली होती, परंतु आयटी कंपन्यांनी अद्याप त्यांना कंपनीत रुजू केलेले नाही. यासाठी, आयटी कर्मचारी युनियन नॅसेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या डेटाचा हवाल देण्यात आला. अहवालानुसार, आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सर्गि सलुजा यांनी सांगितले की, उमेदवारांना टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, झेन्सर आणि एलटीआय मांडू ट्री या कंपन्यांमध्ये ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी अद्याप जॉईन केलेले नाही, फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यास उशीर होत असल्यामुळे कामगार



संघटनेशी संपर्क साधला आहे. अहवालानुसार, या तक्रारींमध्ये मोठ्या आयटी कंपन्यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील व्यावसायिक अनिश्चिततेमुळे नवीन लोकांना रुजू होण्यास उशीर झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम होत आहे. आयटी कर्मचा-यांच्या संख्येत घट टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या आयटी प्रमुख कंपन्यांनी अलीकडेच आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीचे जाहीर केले. या सर्व कंपन्यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण कर्मचा-यांच्या संख्येत घट झाल्याचे सांगितले आहे. एकूणच, तीन प्रमुख सॉफ्टवेअर सेवा निर्यातदारांनी संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६३,७५९ कर्मचा-यांची घट झाल्याचे सांगितले.

सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी

जालना : प्रतिनिधी जालना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे दिगज नेते रावसाहेब दानवे यांचा पारभव झाला. काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी तब्बल १ लाख ९ हजार मतांनी दानवेंना पराभूत केले. मात्र या मतदारसंघात महायुतीतील नेत्यांनी दानवेंचे काम केले नसल्याची कुणकुण होत आहे.



राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत रावसाहेब दानवेंवरवी कल्याण काळेचा प्रचार केल्याचे एकप्रकारे कबूल केले होते. कल्याण काळे यांनी नुकतीच सत्तारांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेव्हा सत्तारांनी काळेच्या डोक्यावर हात ठेवत ते चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीत मदत केल्याची कबुली दिली. त्यामुळेच मागण्या काही दिवसांपासून भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. आता भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे संकेत देत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने एक आंदोलन करून सत्तारांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अब्दुल सत्तार हे महायुतीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेशी आपला प्रासंगिक करार असल्याचे विधान त्यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपला शिवसेनेशी प्रासंगिक करार कायम आहे. असे सांगत सत्तार यांनी सूचक इशारा दिला होता.

अजित पवार गटासह शिंदेसेनेला 'कॅबिनेट' ?

जदयू, टीडीपीला आणखी दोन मंत्रिपदे ? - मोदी मंत्रिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणा-या विस्तारात जनता दल व आणखी दोन केंद्रीय मंत्रिपदे मिळू शकतात. - पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी दिलेले १०० दिवसांचे हे आश्वासन सर्व मित्रपक्षांनी मान्य केले आहे. - सरकारचे १०० दिवस पूर्ण होत असताना काही नवे पक्षही 'एनडीए'त सामील होऊ शकतात. 'बीजेडी'चाही त्यात समावेश होऊ शकतो.

मंत्रिपद न दिल्याने त्यांनी कोणतेही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी सरकारचे १०० दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शिंदेसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकते, तसेच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते. अधिवेशनात समन्वयक : संसदेच्या अधिवेशनादरम्यान एनडीएच्या समन्वयकाची

नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात 'एनडीए'तील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.



सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपदे वाढविण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालयेही दिली जातील, असे मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येत आहे. सर्वाधिक नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाने दर्शवली आहे. प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट

निवड करण्यासह एनडीएची समन्वय समितीही स्थापन केली जाईल. एनडीएच्या समन्वयक पदासाठी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयू नेते नितीश कुमार हे प्रमुख दावेदार आहेत. ही समिती मित्रपक्षांच्या समस्या सोडविण्याचे काम करेल.

संपादकीय....

भारत सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्यादा पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर आगामी काळात आर्थिक आघाडीवर शक्तिशाली रूपातून भारताची स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने आमूलाग्र बदल घडवणारे धारण आणले जाईल, अशी आशा आहे. ४५ तासांच्या ध्यानधारणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून पत्र लिहिले. यात मोदी ३.० मध्ये ठरविलेल्या कार्ययोजना प्रत्यक्षात आणल्या जातील, असे म्हटले आहे. अशावेळी नव्या सरकारकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो का ?

मोदी ३.० मध्ये 'मेक इन इंडिया २.०'सह निर्गुतवणुकीला बळकटी देण्यावर भर राहिल. नव्या सरकारने निश्चित केलेल्या ध्येयात एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सर्वकष डेटा यांसारखे उद्योग ४.० तंत्रज्ञानात सामील आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कपडे, औषधे यांसारख्या क्षेत्रांसाठी आपण विशेष समूहाच्या विकासाची अपेक्षा बाळगू शकतो. या आधारावर गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सवलत, अंशदान आणि सुविधा देण्याबरोबरच तार्किकता आणि कौशल्य विकासात मदत मिळेल. उत्पादनाशी संबंधित आर्थिक आघाडीवरच्या प्रोत्साहनाची व्यापकता वाढविता येईल.

'स्मार्ट सिटी मिशन'ला शहराच्या सर्व भागांपर्यंत नेले जाईल. जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील आणि दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणांसाठी हायस्पीड रेल्वे आणि महामार्ग लिंक रोड तयार करण्यात येतील. विमान, शस्त्रे आणि अन्य सैनिकी उपकरणांची स्थानिक पातळीवर निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करताना संरक्षण सज्जतादेखील सरकारच्या अर्जेड्यावर राहिल.

सावजनिक क्षेत्रातील बँकांच्या आधुनिकीकरणाने आर्थिक क्षेत्रात विकास केला जाऊ शकतो. कर्ज आणि राज्य प्रोत्साहन योजनांच्या सहज उपलब्धतेच्या माध्यमातून लघु, मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पाठबळ देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उद्योग आणण्याचे नियम आणि प्रक्रियेत सुलभता आणायी लागेल. यानुसार उद्योगांची व्याप्ती मागास राज्यांतही पोहोचेल.

आर्थिक क्षेत्रात वैविध्यपणा हवा. यानुसार जीडीपीतील विकासाला चालना मिळेल. शाश्वत ऊर्जा, पर्यटन, सेवा क्षेत्रातील सुधारणा यांना प्राधान्य दिले जाईल. यावेळी करव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते. गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट करात आणखी कपात केली जाऊ शकते. व्यापार करार आणि राजनैतिक पातळीवर निर्यातीला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. अन्य देशांसमवेतच नवीन करार आणि नव्याने बाजारपेठ उपलब्ध करण्यात मदत मिळेल. युरोपीय संघ, आसियान, आफि-की देशांत भारताचा व्यापार वाढेल. भारताच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक रूप देण्यासाठी शुल्क, अंशदान आणि अन्य उपायांवर भर द्यावा लागेल. निर्यात वाढविल्याने उत्पादनालादेखील चालना मिळेल.

महागाई नियंत्रणासाठी चांगले उपाय करावे लागतील. कृषी सुधारणा, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग, पुरवठा साखळीत सुधारणा आदी गोष्टीतून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहिल. प्रामुख्याने पीक आल्यानंतर होणार्या संभाव्य नुकसानीला टाळण्यासाठी 'कोल्ड स्टोरेज'ची क्षमता वाढवावी लागेल. एक मजबूत राष्ट्रीय कृषी बाजार हा शेतकऱ्यांना चांगले मूल्य देऊ शकतो. ऊर्जेबाबतची जनजागृती आणि खर्चात घट होण्यासाठी ऊर्जा आणि परिवहन क्षेत्रावर अधिक फोकस राहिल. डिजिटल इंडियाची व्याप्ती ३.० मध्ये आर्थिक क्षेत्रात आणखी वाढेल आणि सजगता तसेच पारदर्शकता वाढवेल. प्रत्येक गावापर्यंत ब-डिडॅड पोहोचेल. अवकाश उद्योगाच्या क्षेत्रातदेखील भारत हा जगाचे लक्ष वेधून घेणारा बाजार म्हणून नावारूपास येईल, अशी अपेक्षा करता येऊ शकते. अलीकडच्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दृष्टिकोन मांडला होता. आपल्याला मोठे ध्येय मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, असे ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे नेतृत्व २०४७ पर्यंत एक सक्षम आणि विकसित देशासाठी मजबूत पाया रचण्याचे काम करेल.

हवेशिवाय जीवन कसे असेल ? विचार करणेही अशक्य !

पवन ऊर्जेच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिवस आपली शक्ती आणि जगभरातील ऊर्जा प्रणालींना पुन्हा आकार देण्याची क्षमता समोर आणतो. या स्थितीत पाणी, वारा इत्यादी नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सदर सुंदर ज्ञानवर्धक माहितीचा संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजींनी प्रस्तुत केलाय... संपादक.

१५ जून हा दिवस जगभरात जागतिक वायू दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाला अपारंपरिक ऊर्जा म्हणून पवन ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. मानवी संस्कृतीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा हळूहळू न्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान झपाट्याने बदलत आहे ज्यामुळे मानवी सभ्यता नष्ट होते असे मानले जाते. पवन ऊर्जेच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिवस आपली शक्ती आणि जगभरातील ऊर्जा प्रणालींना पुनर्रूपाकार देण्याची क्षमता समोर आणतो. या स्थितीत पाणी, वारा इत्यादी नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. निसर्गाचा नाश करण्याऐवजी त्याच्या विविध शक्तींचा वापर कसा करता येईल याकडे विज्ञानाची वाटचाल सुरू आहे. वाऱ्याच्या शक्तीबद्दल आणि त्याचा वापर कसा करता येईल याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. इतकेच नाही तर या अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे फायदे आणि आतापर्यंत या ऊर्जेचा वापर कसा करायचा याचेही निरीक्षण या दिवसात केले जाते. सन २००७मध्ये पहिल्यांदा हवा दिन- विंड डे १५ जून रोजी साजरा करण्यात आला. पण तेव्हा तो फक्त वाऱ्याचा दिवस होता. दोन वर्षांनंतर सन २००९मध्ये सद्याचे नाव देण्यात आले. तेव्हा विंड युरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिलने भागीदारी केली आणि त्याला जागतिक पवन दिवस असे नाव दिले. पवन ऊर्जा म्हणजे काय ? तर हवा ही गतिमान आणि ऊर्जेचा एक प्रकार आहे. हे आपल्या वातावरणातील हवेच्या दाबातील फरकामुळे होते. उच्च दाबाखालील हवा कमी दाबाच्या क्षेत्राकडे जाते. दाबाचा फरक जितका जास्त असेल तितक्या वेगाने हवा वाहते.

सदर जागतिक वायू दिन प्रत्येक वर्षी न चुकता साजरा केला जातो. हा दिवस पवन ऊर्जेचे महत्त्व समजणे आणि त्याच्या क्षमतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्व सदस्यदेश दरवर्षी हा दिवस साजरा करतात. या दिवसाचे आयोजन करताना शाश्वत पर्यायी उर्जेचा विचार केला जातो. या वर्षी म्हणजेच २०२४मध्ये १७वा जागतिक पवन दिवस साजरा केला जात आहे. हवा एक शक्तीशाली नैसर्गिक संसाधन आहे. ज्यातून ऊर्जा निर्मिती होऊ शकते. हे लक्षात घेऊन जागतिक वायू दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्व सदस्य देश पवन उर्जेचा उत्सव

साजरा करतात. त्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. युरोपियन पवन ऊर्जा संघाने सन २००७मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता. काही काळांने ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिलच्या मदतीने हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर सन २००९मध्ये या दिवसाला वैश्विक स्तरावर साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा हेतू हा स्वच्छ हवेचे महत्त्व जगाला पटवून देणे हा आहे. शिवाय वातावरणात असलेला भरपूर प्रमाणातला कार्बन याविषयी जागरूकता यानिमित्ताने केली जाते. बरेच लोक या दिवशी किनाऱ्यावरील आणि ऑफशोर विंड फार्मला देखील भेट देतात. या दिवशी लोक मोहिमेत सामील होतात, तसेच पवन ऊर्जेसंबंधी सर्व प्रकारची माहिती मिळवतात. या दिवसानिमित्त अनेक शहरांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जेणेकरून लोकांना हवेशिवाच्या शक्तिशाली नैसर्गिक स्रोताचे महत्त्व समजावे. यानिमित्त अनेक शहरांमध्ये पवन परेडचे आयोजनही केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे भारतालाही अक्षय ऊर्जेचे महत्त्व समजले आहे. पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे, ज्यामध्ये तामिळनाडूचा वाटा सर्वाधिक आहे. भारतातील पवन ऊर्जा प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता ४० गीगा वॉटच्या जवळपास आहे.

आज जगभरात जागतिक पवन दिवस साजरा केला जात आहे. याला जागतिक पवन दिवस किंवा वर्ल्ड विंड डे असेही म्हणतात. हा जगभरातील कार्यक्रम आहे, जो दरवर्षी १५ जून रोजी होतो. पवनऊर्जा आणि त्याचा उपयोग याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पवन ऊर्जेचे महत्त्व आणि ते जग कसे सुधारू शकते यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हवेशिवाय जीवन कसे असेल याचा विचार करणेही अशक्य वाटते. हवा असेल तर जीवन आहे. आजही जगभरातील शास्त्रज्ञ इतर अनेक देशांवर हवा शोधत आहेत. जागतिक पवन दिनानिमित्त ७५हून अधिक देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पवन दिवसाचा इतिहास ग्लोबल विंड डेचे आयोजन युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल आणि राष्ट्रीय संघटनांद्वारे केले जाते. या दिवसाची स्थापना सामान्य लोकांना पवन ऊर्जा आणि त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी करण्यात आली. सन २००९पर्यंत जागतिक पवन दिवस किंवा ग्लोबल विंड डे नव्हता. त्यानंतर हा दिवस अधिक सर्वसमावेशक बनला आणि लोकांपर्यंत पोहोचवला गेला आहे. पण आज जगभर घोंगावतय वेगळंच संकट! अटलांटिक प्रवाहावरील संशोधनातून धक्कादायक माहिती मिळाली आहे, आपण अशा काळात जगत आहोत, जिथे जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. अशा परिस्थितीत पवन ऊर्जेसारख्या उर्जेचा कार्यक्षमतेने वापर करणे महत्त्वाचे ठरते. पवन ऊर्जा सध्या एक परिपक्व आणि मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान आहे. सन २०१५मध्ये १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीसह हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. एकट्या

सरसंघचालकांचा 'इशारा' !

मोदी यांना तिस-या वेळी भाजपला स्पष्ट व साधे बहुमत मिळवून देता आले नाही. मात्र, मित्रपक्षांच्या मदतीने राधेआला बहुमत मिळाले व सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अबाधित विक्रमाची बरोबरी करण्याची मोदींची इच्छा एकदाची पूर्ण झाली! त्याचा जल्लोष मोदी समर्थकांनी केला व तो साहजिकच! मात्र, मोदी यांच्यासह भाजपला या टप्प्यावर पोहोचविल्यासाठी मागच्या कित्येक दशकांपासून अत्यंत समर्पणाने अविरत परिश्रम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था मोदी-शहांच्या कारभारावर व कार्यपद्धतीवर खुश नव्हे तर चक्र नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनीच मोदी-शहा जोडीच्या कार्यपद्धतीची चिरफाड करून या जोडीचे जोरदार बौद्धिक घेतले आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार भागवतांनी असे जाहीर बौद्धिक घेणे म्हणजे मोदी-शहांसाठी इशाराच आहे. हा इशारा सध्या 'शहाण्याला शब्दांचा मार' या प्रकारातला आहे, हे मान्यच पण जर मोदी-शहा यांनी तो गांभीर्याने घेतला नाही तर संघ येत्या काळात त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी 'कडक मात्रा' देण्यास सुरुवात करेल यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे मोदींना आपल्या तिस-या कार्यकाळात केवळ मित्रपक्षांच्या दबावालाच नव्हे तर रा. स्व. संघाच्या दबावालाही सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. यातून संघ व भाजपमध्ये संघर्ष सुरू होणार का ? अशी शंका आता उपस्थित झाली आहे.भागवतांनी मोदींच्या बौद्धिकासाठी विषय निवडला तो मणिपूरचा! आपल्या

जाहीर भाषणात भागवतांनी 'गेले वर्षभर मणिपूर शांततेच्या प्रतीक्षेत आहे,'असे अत्यंत स्पष्ट वक्तव्य केले. त्याचा संपूर्ण रोख पंतप्रधान म्हणून मोदींनी मागच्या वर्षभरपासून अशांत मणिपूरकडे केलेल्या साफ दुर्लक्षकाकडेच होता. योगायोगाने भागवतांनी हे वक्तव्य केले त्याच दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरन सिंह यांच्या सुरक्षा ताप्यावर तिकडे हल्ला झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मणिपूरमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. जनतेने राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. मोदी यांनी ज्या तत्परतेने व प्राधान्याने मणिपूरकडे पंतप्रधान म्हणून लक्ष द्यायला हवे होते ते त्यांनी दिले नाही म्हणूनच भागवतांनी 'मणिपूर वर्षभरपासून शांततेच्या प्रतीक्षेत आहे', असे वक्तव्य केले आहे. मोदींनी आपली चूक आता तरी तत्परतेने सुधारायची. हा या वक्त्यातील गर्भित इशारा आहे. तो मोदी कितपत गांभीर्याने घेतात, हे आता पहावे लागेल. व त्यावरूनच येत्या काळात संघ व भाजपमधील संबंध कसे राहतील, हे ठरणार आहे.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी भाजपला संघाच्या मदतीची गरज नसल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. मोदी-शहांच्या पाठबळाविषय नड्डा असे वक्तव्य करण्याचे धाडस करूच शकत नाहीत, हे स्पष्टच! निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशात भाजपला बसलेला जोरदार फटका हा संघाच्या नाराजीचा परिणाम असल्याची चर्चा आता रंगली आहे. डॉ. भागवत यांनी आपल्या याच जाहीर भाषणात संत कबीर यांचा 'कर्म करे कर्ता नही, दास कहाये सोय', हा चरण सांगितला व मोदी-

मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्बेत पण ठीक राहते.

मी टाटा पावर मध्ये नोकरीला असतांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण कर्मचारी अधिकारी यांना देण्यात येत होते. त्यावेळी त्याचे महत्त्व फारसे वाटत नव्हते. काम सुरू करण्या अगोदर काय साहित्य लागते,काय साधने लागतात व काय सुरक्षा घेतली पाहिजे. याची प्रथम लेखी यादी बनवावी लागत होती. काम सुरू करण्या अगोदर सोबतच्या सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत आजच्या कामातील धोकें आणि त्यासाठी घेतली जाणारी दक्षता त्यावरील उपाय ह्या सर्व बाजूने चर्चा केली जात होती. आणि काम करत असतांना वय,पद,वेळ विसरून टीम वर्क ने काम करणे हे सुरक्षेच्या नियमानुसार बंधनकारक होते. मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्बेत पण ठीक राहते आणि कामात लक्ष लागते. कामात चुकत होऊन अपघात होत नाही. हे आजच्या तरुणांना सांगितले तर पटत नाही.वयाच्या ४५ शी नंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे. तरच तो सुखा समाधानाने काम करून स्वतंत्र पणे जन्मू शकतो. त्यासाठी त्यांच्या मते भावनिक स्वातंत्र्य म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या भावनांचे नियमन आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता असली पाहिजे.याचा अर्थ जेव्हा आपल्या भावनिक कल्याणाचा प्रश्न येतो तेव्हा स्वावलंबी असणे हे कामाच्या ठिकाणी विशेषतः कुटुंबात महत्त्वाचे आहे. जेथे आपल्याला दररोज विविध भावना आणि व्यक्तिमत्त्वांचा सामना करावा लागतो. म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे. त्यासाठी प्रेम द्यावं,आणी ध्यावं,पण मला कुणी प्रेम द्या तर मी खुश,मला कुणी काही बोलाल तर मी रडणार,मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी मनावरचा ताबा सोडून रागात बोलणार,मला कुणी टाळलं की मी एकटाच फील करणार,एखाद्या गोष्टीला तुम्ही स्पर्श केलात,ती पाहिलीत, तिचा वास घेतलात,तिचा अनुभव घेतलात वगैरे की तुम्हाला ती कशी वाटते,दिसते हे सांगण्यासाठी शब्द वापरने वाटणे,भावना येणे.एखाद्या गोष्टीला हात लावल्यावर तुम्हाला होणारी जाणीव; एखाद्या स्थळाचा किंवा परिस्थितीचा तुमच्या मनावर उमटलेला ठसा,एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी तिला केलेला स्पर्श,कुणी नीट बोलल नाही की माझ मन वरखाली होणार आणि विचार करत बसणार काय झालं असेल ?.हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपण मन अवलंबून ठेवणं आहे.हे थांबवायला हवं.हे आता सेवा निवृत्ती नंतर कळायला लागते.कामावर असतांना गेटच्या सुरक्षा रक्षका

पासून कार्यालयातील प्रत्येक जन नमस्कार साहेब म्हणतो.आता कुठे ही गेले की नमस्कार साहेब कोणीच म्हणत नाही. त्यामुळे मनाची शांतता राहत नाही.मी बँकेत सीनियर मॅनेजर होतो. हे आता सोसायटीत फिरतांना घरात वावरतांना विसरले पाहिजे.जे विसरत नाही त्यांची जागोजागी चिडचिड होत असते.मन ठीक आणि शांत राहत नसल्याने तब्बेत पण ठीक राहत नाही.आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात.मग डॉक्टरकडे गेले की ते विविध आजाराच्या तपासण्या करण्यास सांगतात.तपासणी नंतर रिपोर्ट नॉर्मल येतात. मग असे का होते हा प्रश्न उभा राहत नाही तर ती एक समस्या बनते.

आपल्या खुश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. तो आपण लावतो.नीलेश मंडलेचा यांनी अनेक गोष्टी उदाहरणा सह सांगितल्या होते. त्याची सुरुवात कशी होते. सकाळी पेपर टाकणार मूलाग येतो तो दरवाजातून पेपर फेकतो तो मी बसलेल्या टेबल वरून पडत नाही.त्यामुळे मला उठून पेपर घ्यावा लागतो.त्यामुलाला एवढी अक्कल नाही पेपर कसा टाकावा यामुळे सकाळी सकाळी होणारी चीड चीड बस,लोकल रेल्वे प्रवासात कोणाचा धक्का लागतातच येणारा राग त्यातून तोंडातून निघणारे शब्द दिसत नाही काय ?.गर्दी आहे तर धक्का लागेलच. शब्दाने शब्द वाढत जातात.इतर प्रवाशी त्यांनाच गप्प राहण्यास सांगतात. त्यामुळे आनुखीनच चीड चीड होते.कार्यालयत प्रवेश केला की तोच प्रसंग समोर दिसतो. त्यातून नमस्कार करणाऱ्याला नमस्काराने उत्तर देण्या ऐवजी शब्दात चीड चीड असते. मग दिवसभर मन ठीक व शांत राहत नाही सारखे तेच ते मनात आणले जाते. त्याचा परिणाम काम करतांना सहकाऱ्या बरोबर आणि हाता खालील लोकांवर राग निघत राहतो. व घरी आल्यावर तोच सकाळी सुरू झालेला घटनाक्रम दिवसभरात न धरिसल्यामुळे घरात पतत येतो. मुळात जग इकडच तिकडे होवो,मी मॅटली स्टॅबल राहणार,आनंदी राहणार,स्वतःला सावरत राहणार.हा एक निश्चय केला पाहिजे.आणि तो करायला



शिकलं पाहिजे. याने काय होईल ?.लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.गप्पा मारण्या पासून आपण लांब राहतो.आपल्याला खुश करण्यासाठी बरोबर नाही असा; चुकीचा,मित्र हितचिंतक निवडण्यापासून आपण वाचतो.कुणी कसही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते. मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्बेत पण ठीक राहते.हा निसर्गाचा नियम आपण आचरणात आणला पाहिजे.

आपण स्वच्छ चम্প्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय हे आपण मनातून ठरवतो.यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहातात.स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात. कुणी कसही वागो ती जबाबदारी त्यांची असते त्यापायी आपण स्वतःला त्रास करून देणं थांबवतो.मनाची स्थिरता राहिल्याने आपण जास्त हालचाल करून क्रियाशील वळींळीश आणि नवीन गोष्ट करण्यासाठी कौशल्य किंवा प्रतिभा वापरलेला; सृजनशील,निर्मितीक्षम,लीशरीळीश होते.तोच आनंदी राहून काम करतो.एकटे आलो,एकटेच जाणार आहोत या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे गेलो पाहिजे. कुठेतीर आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही भावनिक रित्या गुंतलेली नसल्याची भावना जन्मू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो,बहुतेक मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात चबदब कमी करावी.सगळ्यांत महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.यासाठी शीळेंपरश्रमू ळपवशशिपवशीर् असणं हे फायद्याचं ठरतं.देवाघरी जाण्या आधी मन साफ करत जावं. ती लीश्रींशी या वयात सुरू करावी.आपण स्वतःला माफ करावं,इतरांना करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं.मदतीला तयार राहावं,मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदाच बनवावं.मन आणि शरीराने निरोगी असणे आवश्यक आहे त्यासाठीच मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्बेत पण ठीक राहते.सेवा निवृत्त झालेल्या अनेक कर्मचारी अधिकारी यांचे अनुभव संकलन केले तर मोठे पुस्तक तयार होईल. सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

इयूमध्ये पवन उद्योगाने गेल्या वर्षभरात गॅस आणि कोळसा यांच्या तुलनेत जास्त क्षेत्र व्यापलं आहे. हे क्षेत्राच्या १५ टक्के विजेच्या वापराची पूर्तता करण्यासाठी पुरेशा संचयी स्थापित क्षमतेसह केले जाते, जे ८७ दशलक्ष घरांना वीज पुरवण्याइतके आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे, अधिकाधिक लोकांना पवनऊर्जेची माहिती व्हावी. भारतात वाढणारी लोकसंख्या पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात उर्जेची गरज भासणार आहे. देशानेही पवन उर्जेचे महत्त्व ओळखलं आहे. भारत पवन उर्जेच्या बाबती जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यात सर्वाधिक योगदान तमिळनाडू राज्याचे आहे. देशातील पवन उर्जेच्या माध्यमातून ४० गीगा वॉट उर्जेचे उत्पादन केले जाते. हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात आज प्रथमच जागतिक निव्व्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा- क्लीन एअर फॉर ब्लू स्काय दिन साजरा केला गेला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र- यूएनच्या महासभेत झालेल्या ठरावाचा एक भाग म्हणून आजचा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारी प्रदूषित हवा पर्यावरणाचीही कायमस्वरूपी हानी करत असल्याने त्याकडे अधिक दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल, असे संयुक्त राष्ट्रांनी आज म्हटले आहे. हवा प्रदूषणाचे धोके सर्वांसमोर प्रकर्षाने समोर यावेत आणि सर्व देशांनी हा धोका कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, हा हेतू समोर ठेवून दरवर्षी सात सप्टेंबर दिवस जागतिक निव्व्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आज संयुक्त राष्ट्रांचे सचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व देशांशी संवाद साधताना शाश्वत विकासासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व देशांना केले. शाश्वत विकास परिषदेत बहुतांशी देशांनी चांगल्या भविष्यासाठी शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे देशांना आवाहन केले आहे- तापमानवाढीवर नियंत्रण ठेवा, प्रदूषण कमी करण्यासाठी योजना आखा. जैविक इंधनावरील अनुदान बंद करा. स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर भर द्या. पर्यावरण बचावासाठी जागतिक पातळीवर सहकार्य वाढवा. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याला अधिक महत्त्व आले आहे. व्यक्तिगत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत विकासाकडे वाटचाल करतानाच हवाप्रदूषणाकडे आणि त्यापासून असलेल्या धोक्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. !! अंतरराष्ट्रीय वायू दिनाच्या समस्त मानवमात्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

- संकलन व सुलेखन -

श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.

रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

फक्त दूरभाष- ७१९२७९६८३.

कांदाचे तेल बनवून रोज करा केसांची मॉलिश, येतील नवीन केस

तुमचे केस जर खूप गळत असतील तर रोज केसांना लावावे कांदाचे तेल. ज्यामुळे तुम्हाला केस गळती पासून अराम मिळेल. तसेच नवीन केस येण्यास मदत होईल. जाणून घ्या कसे बनवावे कांदाचे तेल

वाढते प्रदूषण आणि खराब पाण्यामुळे केस गळतात. जर वारंवार केस गळत असतील तर परिणामी टाकलेपणा यायला लागतो. याकरिता केस गळतीकडे दुर्लक्ष करू नये. केसांचे तुटणे बंद करून नवीन केस येणासाठी कांदाचे तेल खूप गुणकारी मानले जाते.

कसे बनवावे कांदाचे तेल- घरीच कांदाचे तेल बनवण्यासाठी २०० ग्रॅम नारळाचे तेल घ्यावे. या तेलामध्ये एक बारीक कापलेला कांदा आणि १ कप कडी पत्ता टाकून उकळवून घ्या. तसेच कांदा बारीक करून देखील यामध्ये टाकू शकतात. पण तेल उकळ्यानंतरच कांदा घालावा. ५ ते १० मिनिट थंड होण्यासाठी ठेवावे. आता तेलाला गाळून घ्या. तसेच बॉटलमध्ये भरून घ्या. या तेलाला रोज लावावे किंवा



शॉपू कराल तेव्हा लावावे.

कांदाचे तेल लावण्याचे फायदे- कांदांमध्ये एंजाइम्स असतात. जे केस वाढवणे आणि नवीन केस येण्यासाठी मदत करतात. कांदाचे तेल लावल्यासकेस मोठे आणि घनदाट होतात. केसांचे गळणे कमी होते. या तेलामुळे पांढरे केस देखील काळे होण्यास मदत होते. टाळूवर असलेले कोणत्याही प्रकारचे बॅक्टीरिअल इन्फेक्शन देखील कांदाच्या तेलाने दारू होते. कांदाचे तेल नियमित लावल्यास केस मऊ बनतात.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करा

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स हा १ वर्ष कालावधीचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांची धोरण-निर्मिती, तत्त्वे, अनुप्रयोग आणि आर्थिक धोरणाच्या संदर्भातील आर्थिक पैलूंची समज वाढवण्यावर भर देतो पात्रता- उमेदवारांकडे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला त्याच्या पदवी पदवीमध्ये एकूण किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अनिवार्य प्रक्रिया म्हणून कोर्स प्रोग्राममध्ये ५% सूट दिली जाते.

प्रवेश प्रक्रिया- अर्थशास्त्रातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमामधील प्रवेश प्रक्रिया कॉलेज ते कॉलेज यावर अवलंबून असते. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारे तर काही महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिले जातात.

अर्ज प्रक्रिया- अधिकृत वेबसाइटवर जावे. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. अर्ज भरल्यानंतर, तो नीट तपासा, जर फॉर्ममध्ये काही चूक असेल तर तो नाकारला जाऊ शकतो.



आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्म फी भरा. आवश्यक कागदपत्रे- कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड १०वी, १२वी, पदवी मार्कशीट जन्म प्रमाणपत्र अधिवास हस्तांतरण प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र स्थलांतर प्रमाणपत्र चारित्र्य प्रमाणपत्र निवासी पुरावा अपंगत्वाचा पुरावा . प्रवेश परीक्षा - एमबीए इन मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेण्याचे उमेदवार शीर्ष विद्यापीठांचे ध्येय ठेवत असतात. तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जाते. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेची संबंधित सर्व माहिती दिली जाते

लंच-डिनर मध्ये मिळत नाही ऑप्शन, तर झटपट बनवा पालक लहसुनी



अनेक जणांना पालक आवडत नाही. लहान मुलं तर कमीच खातात. तसेच अनेक महिलांना प्रश्न पडतो की, लंच किंवा डिनरमध्ये काय बनवावे. तर आज आम्ही तुम्हाला पालकाची एक रेसिपी सांगणार आहोत ज्यांना पालक आवडत नाही, अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण पालकाची ही रेसिपी आवडीने खातील. या रेसिपीचे नाव आहे पालक लहसुनी, तर चला लिहून घ्या रेसिपी

साहित्य- फ्रेश पालक तेल कापलेला कांदा टोमॅटो लसूण लाल मिरची तिखट मीठ भाजलेले शेंगदाणे भाजलेली चणे डाळ कृती- सर्वात पहिले पालक स्वच्छ धुवून घ्या. मग मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये दाणे आणि चणे डाळ बारीक करून घ्यावी. एका पॅन मध्ये तेल गरम करून यामध्ये कापलेला कांदा, लसूण, चिरलेला पालक घालावा. मग परत पॅनमध्ये तेल घेऊन लाल मिरची, जिरे, चिरलेला कांदा, लसूण, टोमॅटो, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे. यामध्ये दाणे आणि चणे डाळ ची पेस्ट घालावी. मग थोडेसे पाणी घालावे व शिजण्यास ठेऊन द्यावे. तेल सुटायला लागले की समाजावे पालक शिजला आहे. आता तुम्ही हा लहसुनी पालक गरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करू शकतात.

सनस्क्रीन योग्य पद्धतीनं लावताय का? कधी लावायचं आणि किती प्रमाणात लावायचं?

सुंदर दिसावं असं आजच्या काळात प्रत्येकालाच वाटतं. त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्य त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच अलीकडच्या काळात सनस्क्रीनचा सर्रास वापर केला जातो. मात्र याविषयी योग्य माहितीचा अभाव दिसून येतो. सनस्क्रीनसंदर्भातील अनेक शंकांचं निरसन करणारा हा लेख... सूर्यकिरणं कार्सिनोजेनिक असतात म्हणजे ज्यामुळे कॅन्सरची वाढ होऊ शकते असे असतात. त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण योग्यरित्या कसं करायचं याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

आपल्या आरोग्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणं हाच सर्वात उत्तम पर्याय असल्याचं सर्वसामान्यपणे मानलं जातं. ८० टक्क्यांपेक्षा जास्त मेलानोमा हा त्वचा कॅन्सर सनस्क्रीनमुळे म्हणजे सूर्यकिरणामुळे त्वचा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे हे होतं. दरवर्षी त्याची संख्या वाढते आहे. जगभरात दरवर्षी साधारणपणे १५ लाख त्वचा कॅन्सरचे रुग्ण आढळतात. २०४० पर्यंत हा आकडा ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. हे वास्तव असताना आणि लोकांना सूर्यप्रकाशामुळे असणाऱ्या धोक्यांसंदर्भात वारंवार सूचना देऊनसुद्धा, सनस्क्रीन कसं आणि कधी वापरायचं याबाबतीत बरचसा गोंधळ दिसून येतो. प्रखर सूर्यकिरणंपासून त्वचेचं संरक्षण का केलं पाहिजे? जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडतो तेव्हा त्यातील यूव्ही रेडिएशन किंवा अतिनील किरणोत्सर्गामुळे आपला डीएनए, प्रोटीन्स आणि त्वचेच्या पेशीत आढळणारे इतर रेणू यांचं नुकसान होतं, असं रिचर्ड गॅलो म्हणतात. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

सूर्यकिरणामधील अतिनील किरणोत्सर्ग माफक प्रमाणात आपल्या अंगावर घेतल्यास त्यामुळे आपल्या त्वचेच्या पेशींना व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत मिळते. मात्र आपण जसे अती प्रमाणात सूर्यप्रकाश अंगावर घेतो तेव्हा आपली त्वचा मेलानिनचं उत्पादन करून आपल्यापासून त्वचेचं संरक्षण करते. गॅलो म्हणतात, जर अती प्रमाणात सूर्यप्रकाश अंगावर घेतला गेला तर त्वचा स्वतःचं संरक्षण करू शकत नाही आणि त्यामुळे त्वचा काळवंडते. यामुळे आपल्या पेशीतील डीएनएचं नुकसान होतं. त्यामुळे अकाली वार्धक्य येऊ शकतं आणि त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असं गॅलो सांगतात. सर्वसामान्यपणे त्वचेचे कॅन्सर होण्यामागे अतिनील किरणोत्सर्गचं कारणभूत असतो. एसपीएफ कमी प्रमाणात असलेल्या सनस्क्रीनमुळे सूर्यकिरणं येणाऱ्या अतिनील किरणोत्सर्गाचा मारा थोडासा कमी होतो. मात्र अनेकवेळा यामुळे जे नुकसान दहायचं आहे ते होऊ

शकतं. सूर्यापासून येणारा किरणोत्सर्ग अगदी कमी प्रमाणात असला तरी त्यामध्ये कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता आहे. एसपीएफ काय असतं आणि ते आपल्याला किती प्रमाणात हवं? एसपीएफ म्हणजे 'सन प्रोटेक्शन फॅक्टर'. याच्याशी निगडित जो आकडा सनस्क्रीनच्या बाटलीवर असतो त्यातून हे लक्षात येतं की ते निष्प्रभ ठरण्यासाठी किती प्रमाणात अतिनील किरणोत्सर्ग लागतो. त्यामुळेच एसपीएफ जितका अधिक तितकेच तुमच्या त्वचेचं संरक्षण अधिक. मात्र एसपीएफमुळे फक्त अतिनील किरणोत्सर्गापासून होणाऱ्या संरक्षणाची पातळी कळते. अतिनील किरणोत्सर्गापासून असणारं संरक्षण एका वेगळ्या मानांकनाद्वारे दाखवलं जातं. दिवसभरात सूर्य जसजसा वर चढत जातो तसतसे

आपल्यावर पडणारी अतिनील किरणोत्सर्ग बदलत जातात. सूर्य जितका वर असतो तितकेच आपण सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला सामोरे जात असतो. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान सूर्याची किरण सर्वाधिक प्रखर असतात. सनस्क्रीन लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? २०१८ मधील एका अभ्यासात आढळलं की सनस्क्रीन लावल्यानंतर अतिनील किरणोत्सर्गापासून जो धोका उत्पन्न होतो त्यातून बचाव होऊ शकतो. साधारणपणे सनस्क्रीन त्वचेवर स्थिरावण्यास जवळपास १० मिनिटे लागतात. अर्थात उन्हात जाण्यापूर्वी २०-३० मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे सनस्क्रीन त्वचेमध्ये शोषले जाण्यास पुरेसा वेळ मिळतो. सनस्क्रीन दोनदा लावणं चांगलं ठरू शकतं. कारण अभ्यासातून असं दिसून आलं आहे की बहुतांश लोक कमी प्रमाणात सनस्क्रीन लावतात. एका अभ्यासानुसार संशोधकांनी त्यात सहभागी झालेल्या ३१ जणांना प्रयोगशाळेत काळ्या प्रकाशाखाली सनस्क्रीन लावण्यास सांगितलं आणि संशोधकांना असं आढळून आलं की दोनदा सनस्क्रीन लावल्यामुळे पहिल्यांदा सनस्क्रीन लावल्यावर त्वचेचा जो भाग तसाच राहून गेला होता त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच जास्तीत जास्त त्वचेवर सनस्क्रीन लावलं जातं. घाम आल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा लावण्याचा सल्ला वैज्ञानिक देतात. कारण पाण्यामुळे किंवा कापडाने किंवा



धुळीमुळे आपल्या त्वचेवरील सनस्क्रीन पुसले गेलेले असते. त्याचबरोबर मॉइश्चरायझरसारख्या त्वचेच्या इतर उत्पादनांबरोबर सनस्क्रीनचा समावेश न करणं महत्त्वाचं ठरतं, असं रिचर्ड ब्लॅकबर्न म्हणतात. ते लीझ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डेव्हलपिंगमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचे प्राध्यापक आहेत. त्यांनी असं सांगण्यामागचं कारण म्हणजे सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईडसारखे काही सूक्ष्म धातू कण असतात ज्यांचा सनस्क्रीनमधील इतर घटकांबरोबर प्रतिक्रिया झाल्यानंतर प्रभाव कमी होतो. मात्र याचा अर्थ असा

नाही की आपण सनस्क्रीनचा वापर करू नये. यातील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान दररोज सनस्क्रीन लावा, असं ब्लॅकबर्न म्हणतात. युकेमध्ये उपलब्ध असणारे बहुतांश सनस्क्रीनचा वापर जसाच्या तसा केला जाऊ शकतो. मात्र वेगवेगळ्या ब्रँड्सचा सनस्क्रीनचा एकत्रित वापर करणं किंवा त्वचेच्या इतर उत्पादनांबरोबर सनस्क्रीनचा वापर करणं टाळण्याचा सल्ला ब्लॅकबर्न देतात. कारण दोन वेगवेगळ्या ब्रँड्सच्या सनस्क्रीनमधील घटक किंवा सनस्क्रीन आणि त्वचेच्या इतर उत्पादनांमधील घटक एकमेकांना अनुकूल नसू शकतात. अमेरिकेतील सनस्क्रीन युकेमधील सनस्क्रीनपेक्षा वेगळं असतं का? अमेरिका आणि युकेमध्ये विकल्या जाणाऱ्या सनस्क्रीनमध्ये काही फरक असतो. यातील एक भाग म्हणजे दोन्ही देशात सनस्क्रीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये मोडतात. अमेरिकेत सनस्क्रीनना डॉक्टरद्वारे सुचवलं न गेलेलं औषध किंवा उत्पादन मानलं जातं. म्हणजेच सनस्क्रीनसाठी डॉक्टरच्या प्रीस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. त्यामुळेच सनस्क्रीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रदीर्घ नियामक प्रक्रियेतून जावं लागतं. याचाच अर्थ नवीन सनस्क्रीनना नियामक संस्थांची मंजूरी मिळण्यास प्रदीर्घ काळ लागू शकतो. त्याउलट युरोपियन युनियनमध्ये सनस्क्रीन कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनांच्या श्रेणीत मोडतात.

पपई सोबत खा ही वस्तू, बद्धकोष्ठता पासून अराम मिळेल

ख र ा ब जीवनशैली आणि चुकीचे जेवण यामुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठता त्रास होतो. या समस्यांमुळे पोटात व्यवस्थित स्वच्छ होत नाही. ज्यामुळे पोटात दुखी, पोटात फुगणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ज्या तुमचा पूर्ण दिवस खराब करतात. तसेच अश्याच पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता ही समस्या होणार नाही. पपईचे सेवन पोटासाठी खूप फायदेशीर असते. पपईसोबत चिया सीझ मिकस करून खाल्यास बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो. पपईसोबत चिया सीझ खाल्यास खूप आराम मिळतो. याकरिता रात्री पाण्यामध्ये चिया सीझ भिजवून ठेवावा. सकाळी पपईला



कापून यामध्ये चिया सीझ मिकस करा. व याचे सेवन करा. या दोन्ही वस्तू मेटॅबोलिजम ला जलद करता. यामुळे तुमचे जेवण पचण्यास मदत होईल. तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते.

ब अक्षरवरून मुलींची नावे व अर्थ

हळुपर्वी लरलू सळीश्र पराशी - वंशीशीळीशाशीपी: २:५५ बेला - सुंदर फुल, बेलफळ, सुंदर बहूगंधा - चाफेकळी, सुंदर, सुगंधित बासरी - श्रीकृष्णाचे आवडते वाद्य, गोड, मधूर बिंदी - टिकली बानी - पृथ्वी, सरस्वती देवी बिपाशा - नदी, वाहते पाणी बिशाखा - एक तारा बिंबा - कुंकू, चंद्रकला बर्फी - एक गोडाचा प्रकार बागेश्री - संगीतातील रागाचा एक प्रकार बिजली - वीज, चमचमगारी बिंबी - चमकदार, चमचमगारी बरखा - पाऊस, विजांसह पडणारा पाऊस बिजल - वीज, लाईटनिंग बान्ही - आग, अग्नी बविष्या - भविष्यकाळ बहुला - गायीचे नाव बारणी - माता दुर्गेचे नाव भद्रा - चांगले, चांगली बिन्नी - सफेद, रुप ब्रायन - मजबूत बरवा - संगीतातील एक राग बिल्बा - बेलाचे झाड बीनल - वीणा, एक वीणा बिजुल - अशोक वृक्ष बन्सी - बासुपि बिनीता - एकदम चपखल ब्रिती - ताकद बेलीका - बेलाचे फळ बहूगंधा - विविध सुगंध असलेली ब्रिजबाला - निसर्गाची



image: Freepik

देवता बकुळ- एक सुगंधित फुल बुलबुल - एक पक्षी बसाबी - देव इंद्राची बायको बबिता - लहान मुलगी बिमला - शुद्ध बोधी - मनोरंजन ब्रिदा - राधा, राधेचे एक नाव ब्राम्हणी - देव

ब्रम्हाची बायको बिजाली - प्रकाशित, वीज, लाईटनिंग बनमाला - फुलांचा गुच्छा बंधुरा - सुंदर, आकर्षक बीना - वीणाचा अपभ्रंश, एक वाद्य

नवनिर्वाचित खासदार डॉ काळगे यांची कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात भेटी

अखिल भारतीय बौद्धाचार्य परीक्षेमध्ये अभिमन्यू लामतुरे उत्तीर्ण

कंधार / प्रतिनिधी :- लातूर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी १४ जून रोजी लोहा - कंधार मतदार संघातील कंधार येथे भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माजी आमदार इश्वरराव भोसीकर, माजी आमदार रोहीदास चव्हाण, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, माजी उपनगराध्यक्ष मन्नाच चौधरी, आणि शिवसेना संपर्क कार्यालय कंधार येथे धावती भेट दिली.

कंधार येथील विश्रामगुहात पत्रकारांशी संवाद साधताना काळगे म्हणाले की, मागील सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली होती. मागील दहा वर्षांच्या काळात मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यामध्ये सत्तापक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखविली नाही. संपर्क ठेवला नाही. त्यामुळे



सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली होती. पुढच्या काळात जनतेची निराशा होणार नाही, मी आपल्या यशाचे श्रेय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना व मतदारांना दिले आहे. येथील पर्यटन, असो की उद्योग यासह आदी विकासाच्या दृष्टीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी

पुढाकार घेणार आहे. लातूर लोकसभेत मोडत असल्यास सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पहिली भेट लोहा कंधार मतदार संघाला देऊन सुरुवात केली आहे. दर महिन्याला जनता दरबार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कंधार काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहा काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, शिवसेना नेते मुक्तेश्वर धोंडगे, पं.स. सदस्य उत्तम चव्हाण, टुटी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, शहाजी नळगे, सुधाकर अण्णा कांबळे, हमीद सुलेमान, महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. काळगे लोहा-कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी नवी दृष्टी देतील, अशी अपेक्षा नागरिकांना लागली आहे.

लातूर :- बौद्धाचार्य विविध प्रकारचे संस्कार विधी सुरुळीत पार पाडण्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्यचे जनक, सूर्यपुत्र भैर्यासाहेब आंबेडकर यांनी बौद्धाचार्याची निर्मिती केली आहे.

तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कार्यालय मुंबई च्या वतीने आयोजित दिनांक २४ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय बौद्धाचार्य परीक्षेमध्ये लातूर येथून समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव आयुष्यमान अभिमन्यू एकनाथ लामतुरे हे १०८ गुण घेऊन उत्तीर्ण



झाले आहेत त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक प्रा. बापूसाहेब गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष आयुनि. ज्ञानेश्वरी ताई बटवाड, जिल्हा उपाध्यक्ष मेजर जनरल राजाराम साबळे, डिव्हिजन ऑफिसर विकास दंतारव, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, जिल्हा सचिव आनंद डोगेराव, राजेंद्र शीरसागर, रवींद्र राजेगावकर यांच्यावतीने संस्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

डॉ.शिवाजीराव काळगे यांनी अहमदपूर येथील कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांचे मानले आभार

अहमदपूर :- या शहरासह तालुक्यातील मतदार, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अतिशय मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना विजयी केल्याबद्दल भारतीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा शिवसेना गटातील सर्व पाठीराखे यांचे आभार मानण्यासाठी दौरा करून नवनिर्वाचित खासदार यांनी मानले सर्वांचे मनापासून आभार. येथील शासकीय विश्रामगुहा येथे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस, सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे कोणी प्रमुख किंवा कार्यकर्ते दिसले नाहीत. यावेळी नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगे यांचे आगमन होताच फटाके फोडून, बॅंड वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, विक्रान्त गोखामुंडे, विजय देशमुख, सय्यद इमरान, डॉक्टर ह भ प पांडुरंग महाराज कदम आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. येथील शासकीय



विश्रामगुहा येथे ड.आर डी शेळके, शिराजोदीन जहागीरदार काँग्रेस कार्याध्यक्ष, भारत रेड्डी, विकास महाजन शहराध्यक्ष काँग्रेस, राजीव पाटील, सोमेश्वर कदम, सय्यद साजिद, सुधीर गोरटे, रामभाऊ बेल्हाळे अध्यक्ष राशप, भायश्री क्षीरसागर, माधवराव पाटील, शहाजी पाटील, राहुल शिवपुजे, चेअरमन शिवकुमार कदम, शिवानंद भोसले, विलास पाटील

काळगेगावकर, शिवराज चोधवे, खंडेराव शेवाळे, बाबुराव कन्हाळे, इसाक अकोले, राम नरवटे, अमोल तरडे, केदार काळवडे, सद्दाम पठाण, बालाजी देवकते, जराण पठाण, समीर पठाण, मुन्ना पठाण, प्रकाश ससाणे, श्रीकांत बनसोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगे यांचा सन्मान केला.

येत्या गणपतीत बोरीवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरु करणार - केंद्रीय मंत्री पियुष गोयल.

मुंबई/ शहामत शेख :- मुंबई - बोरीवली वरून कोकणासाठी रेल्वे सुरु करण्याची उत्तर मुंबईतील कोकण वासियाची मागणी आहे. त्यामुळे याबाबत मी केंद्रीय रेल्वे मंत्राची चर्चा केली असून, येत्या गणपतीत बोरीवली वरून कोकणासाठी रेल्वे सुरु करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदिवली येथे केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत या घोषणाचे जोरदार स्वागत केले. उत्तर मुंबईतील विक्रमी विजय आणि पियुष गोयल वाढदिवसानिमित्त पूर्वसंधेचा दुध व शर्करा योग साधत उत्तर मुंबई जिल्हा भाजप वतीने प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि पुष्पमाला देऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा संस्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि गोरगाईच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीत आपल्या दालनात केंद्रीय पर्यावरण मंत्राची लवकर बैठक घेणार आहे. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. उत्तर मुंबईतून ३ लाख ५७ हजार ६०८ विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर काल रात्री कांदिवली पश्चिम रघुलीला मॉल मध्ये महायुतीच्या कार्यकर्ता बरोबर पहिला सार्वजनिक कार्यक्रम पार पडला. तसेच निवडणूक प्रचारात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे राहिले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या विक्रमी विजयासाठी खूप मेहनत घेतली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घराघरात



पोहोचवले. तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो अशी साद घालत सर्वांचे आभार व्यक्त केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले की, मी जास्त वेळ मतदार संघात राहणार आहे. प्रत्येक काम हे काही खासदार करू शकत नाही, त्यासाठी संघटन मजबूत करून पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांनी काम केले पाहिजे कार्यकर्ते तयार केले पाहिजे. बूथ कार्यकर्ते हे नेते असून त्यांच्या काळात बूथ कार्यकर्ते यांनी आपल्या बूथचे नेतृत्व करत मोठे व्हायचे आहे असे आवाहन केले. येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मुंबई सहा विधानसभांमध्ये ४२ नगरसेवक निवडून आणू याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रवेशोत्सवाने होणार नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात! मनपा शाळांचा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांच्या ठशाची मिळणार पालकांना भेट

लातूर/प्रतिनिधी :- शनिवार दि. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून लातूर मनपा शिक्षण विभागाची ज्ययत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे ठसे घेऊन पालकांना आठवण म्हणून भेट देण्यात येणार आहेत. शाळांचा परिसर सजविण्यासोबत विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही या दृष्टीने मनपा शिक्षण विभागामार्फत पाऊले उचलण्यात आली आहेत. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे व मनपा प्रशासनाच्या पदाकाराने यावर्षी मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मनपा शाळा क्र. ०९ येथील इयत्ता नवी व दहावीचे वर्ग स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर असल्यामुळे

या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश, पाठ्यपुस्तके पुरविण्यात येत नाहीत. यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना मनपा च्या वतीने मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहेत. लातूर शहरात मनपा संचालित मराठी माध्यमाच्या १३, उर्दू, सेमी इंग्रजी माध्यमाच्या ३ अशा एकूण १६ शाळा कार्यरत असून यात एक हायस्कूल आहे. या सर्व मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळांना तोरण लावून, रांगोळी काढून, वाडोत प्रभातफेरी काढून मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पावलाचे ठसे घेऊन पालकांना आठवण म्हणून भेट देण्यात येणार आहेत. आयुक्त बाबासाहेब मनोहरे व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्याकडून मनपा शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी भौतिक सुविधा

व गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर शहरातील मनपा शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूमस, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. सर्व मनपा शाळांमध्ये प्रशिक्षित व उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, मोफत आरोग्य तपासणी, मोफत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, संगणक शिक्षण इत्यादी सुविधांचा लाभ दिला जात आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्या जवळच्या मनपा शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील बांधकाम कामगारांचे सहा लाख ३२ हजार ४७८ प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा अन्यथा आझाद मैदान मध्ये पावसाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन करणार.

मुंबई / प्रतिनिधी :- नवीन नोंदणी, नुतणीकरण व लाभ मिळण्यासाठीचे लाखो प्रलंबित अर्ज त्वरीत मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन कल्याणकारी मंडळाचे आवर सचिव श्री धनाजीराव शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अजिबात न तपासलेल्या अर्जांची एकूण संख्या ६३२,४७८ इतकी आहे. तसेच १४ लाख ३४ हजार ८१५ इतकी अर्ज संबंधित बांधकाम कामगारांना कसलीही संधी न देता एकतर्फी रद्द केलेले आहेत. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांनी योजनांचा लाभ मिळण्यासाठी १६ लाख ८९३६ इतके अर्ज केलेले आहेत. त्यापैकी ६८०,६०४ अर्ज मंडळाने नामंजूर केलेले आहेत. आणि अजिबात न तपासलेल्या विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी केलेल्या अर्जांची संख्या एक लाख ६१ हजार ९०३ आहे.

महाराष्ट्रामध्ये अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे. सध्या ६९ लाख ३९ हजार ६८ कामगारांनी एकूण अर्ज केलेले आहेत. सध्या महाराष्ट्र झपाट व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरामधून जमलेले पंचवीस हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम शासनाची नसून ती कामगारांच्या प्रमातून या मंडळाकडे जमा झालेली आहे. तरीसुद्धा बांधकाम कामगारांची ऑनलाईन कामे करण्यासाठी कंत्राटदार नेमलेले असून त्यांना करोडो रुपये कामाचा मोबदला देऊन सुद्धा वरील प्रमाणे प्रलंबित अर्जांची



संख्या आहे त्यामुळे वेळेवर कामगारांना लाभ मिळत नाहीत. विशेषतः बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सर्वात त्वरित लाभ कुणाला मिळाला पाहिजे? ज्या नोंदणीकृत कामगारांचा मूल्य होतो त्यांच्या वारसांना मदत मिळणे आवश्यक असते. परंतु अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मिळावयाच्या योजनेसाठी केलेला अर्ज दुसऱ्या वर्षाच्या तेराव्या दिवसापर्यंत सुद्धा ती अंत्यविधीची रक्कम मिळत नाही. इतरही नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही.

उदा. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी ५१ हजार रुपये मिळावी अशी मागणी केल्यानंतर त्या मुलीला बाळ होईपर्यंत सुद्धा आर्थिक मदत मिळत मिळत नाही. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दोन दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळत नाही. घरांच्या साठी अर्ज केले तर तीन-तीन वर्षे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून अर्ज तपासल जात नाहीत. अशी सर्व अवस्था आहे. ही अत्यंत चिड आणणारी परिस्थिती असून या मंडळाविरुद्ध बांधकाम कामगारांच्या मध्ये असंतोष पसरत चाललेला आहे. विशेषतः महाराष्ट्र शासनाने तारीख १ / १ / २०१४ रोजी असा आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांचे कोणतही अर्ज एक महिन्यांमध्ये निकाली काढावेत. परंतु प्रत्यक्षात मात्र वर्ष होऊन गेले तरी अर्ज निकाली निघत नसल्यामुळे सर्व अनागोदीचा कारभार या मंडळामध्ये सुरु आहे. हे सर्व थांबले पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे करण्यात आलेली आहे. आचारसंहिता लागू करण्यासंदर्भात केलेले नियम बाराकाईने

परिपत्रके वाचल्यानंतर असे लक्षात आलेले आहे की या आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचे ऑनलाईन कामे थांबवण्याची काही आवश्यकता नव्हती. तरीसुद्धा अत्यंत निर्दयपणे मंडळाच्या सचिवांनी मागील तीन महिने बांधकाम कामगारांचे सर्व काम थांबवून कामगारांच्या वर अन्याय केलेला आहे. सुरक्षा पेटी वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना आणि मोठ्या भोजन देणाऱ्या कंत्राटदारांना मात्र एकूण आठ हजार कोटी रुपये वाटप या मंडळाने तातडीने दिलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात कामगारांना किरकोळ लाभ मिळण्याच्या बाबतीमध्ये दोन दोन वर्षे विलंब केला जात आहे. मागील तीन वर्षांपासून या मंडळाने ऑडिट झालेले नाही. मंडळाच्या कारभाराचे सोशल ऑडिट मागणी करून ही त्याची दखल घेतली जात नाही. या सर्व गैरकारभाराविरुद्ध पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये राज्यातील बांधकाम कामगारांचे आंदोलन करण्याचा निर्णय बांद्रा येथे १३ जून रोजी निवेदन दिल्यानंतर कृती समितीची बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रचे कामगार आयुक्त डॉ एच. पी. तुंबोड व राज्य सह आयुक्त मा. शिरीन लोखंडे यांनाही बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि किमान वेतन कायद्याचे अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये कृती समिती निमंत्रक डॉ. शंकर पुजारी, समितीचे पदाधिकारी साधी सागर तायडे, साधी विनिता बलेकुंद्री, साधी काशिनाथ नकाते, कॉमॅड सुनील पाटील, साधी रविकांत सोनवणे, साधी रतित कुमार पाटील, साधी प्रदीप शिंदे, कॉ. पांडुरंग मंडले, कॉ. मोहन जावीर व साधी यशोधरा साळवी, साधी मंगेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.